

505, Churchgate Chambers, 5 New Marine Lines, Mumbai - 400 020. India.

Tel: (91 22) 2262 0722 / 24 | Fax: (91 22) 2262 0706 Email: info@m.lakhamsi.com | www.m.lakhamsi.com

CIN: L51900MH1985PLC034994 Government Recognised Export House

Date: 27th May, 2023

To, The Manager, **BSE** Limited, Phiroze Jeejeebhov Towers, Dalal Street Mumbai- 400001.

And Financing Limited)

Company Symbol: MLINDLTD

Script Code: 512153

Subject: Newspaper advertisement titled statement of standalone Audited Financial Results for the Quarter and Year ended on 31st March 2023

#### Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47(3) read with Schedule III of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find herewith attached copies of Newspaper advertisement for the statement of Standalone audited Financial Results for the Quarter and Year ended on 31st March, 2023, published on 27th May, 2023 in following newspapers:

- "Active Times" for English language national daily wide circulation;
- "Mumbai Lakshdeep" in Marathi (Regional) language.

Further, this will also be hosted on the Company's website at www.m.lakhamsi.com

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For and on behalf of M Lakhamsi Industries Limited (Formerly Known as Specular Marketing and Financing Limited)

**SANJIV** MULCHAND SAWLA Date: 2023.05.27 SAWLA

Digitally signed by SANJIV MULCHAND

Sanjiv Mulchand Sawla **Managing Director** DIN: 02045968

**Encl: As above** 

# **ACTIVE TIMES**

Read Daily Active Times

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at arge on behalf of my client MR. VILAS NIVRUTTI TAMBE, that Room No. C-14 CHARKOP OM PRARTHANA Co-operative Housing Society Ltd., Plot No. 834, Road No. RSC, 10, Sector No. 8, Mun. "R" Ward Charkop, Kandivali (W), Mumba 400 067, has been allotted to MR KANUBHAI BABULAL NAYAK, by the M.H. & A.D. Board, under World

That my client MR. VILAS NIVRUTT TAMBÉ has purchasd the above said room under valid Agreement from the said original allottee MR. KANUBHA BABULAL NAYAK.

That now my client MR.VILAS NIVRUTTI TAMBE desires to get the above said room and the nembership/shares of the Society in his favour in the records of th M.H. & A.D. Board & CHARKOI OM PRARTHANA Co-operative Housing Society Ltd.

My above mentioned client hereby invites valid claims & objection from all whomsoever it may concern or "a member of a family" or heirs of claimants or having any third party interest, right, title, claim or objection against the said room are requested to make the same known in writing along with the supporting document or any evidence on the address given below within the period of 15 days from the date of publication hereof failing which the said room and said shares will be declared as free from all encumbrances or liability withou reference to any such claims and the same if any will be deemed to have een waived or abandoned.

For and on behalf o MR. VILAS NIVRUTTI TAMBE, For Contac Advocate S.A. Dhamal Mob · 9930277846 mail: dhamale.shraddha1@gmail.com Place: Mumbai, Dated 27/05/2023

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that SMT. GUNWANTI SHIVLAL MODI, & SHRI SANDEEP SHIVLAL MODI, are Joint Owners of Flat No. 303, A wing, Third Floor, Building No. Indira Complex Co. Op Hsg. Society Ltd., situated at Dr. Baba Saheb Ambedkar Raod, Bhayandar (West), Tal & Dist. Thane, said Smt Gunwanti Shivlal Modi expired on 23/09/2011, and her son and Co-Owner Shri Sandeep Shivlal Modi, applied Society for Transfer of above said Flat & Share Certificate in his name, any persons having any claims against the above said Flat any other legal heirs either by way of sale, mortgage of otherwise are required to make the same known in writing together with documentary evidence to the undersigned office at 3, Suparshwa Darshan Venkatesh Park, Opp M.T.N.L. Office, Bhayandar (West), Tal. & Dist. Thane 401 101, or Society Office within 14 days from the date of this notice failing which, it shall be assumed that, no any person(s) has any claim, whatsoever, on the said Flat of which please take a note.

Adv. KENAT R. GAREA

ALL PERSONS are hereby informed that the undersigned are members of Antop Hi Narehousing Company Ltd. ("Company" holding shares having distinctive nos. 1863 to 1872 (both inclusive) and represented by Share Certificate No.S094 dated 24-03-2007, having Register Folio No. S094. As members of the Company, the undersigned are absolutely entitled to exclusive use, occupation, and possession of Unit No. A-109 situated in the 'A Wing of the Company's godown complet situated at Anton Hill Warehousing Complex VIT College Marg, Wadala (East), Mumbai 400037. The undersigned carry on business from the said Premises under the name and style of Mr. Sanjiv Khimsaria.

The undersigned have misplaced / lost the said Share Certificate since 16-05-2023 from the residence of the undersigned. The undersigned have lodged a complaint with Matunga Police Station regarding the loss of the Share Certificate, who have recorded the same in the Register of Lost Property and have issued a Certificate of dated 16.05.2023 to that effect The undersigned have applied to the Compan for issue of duplicate share certificate i

ALL PERSONS are hereby put to notice that the said Share Certificate has been misplaced. lost from the custody of the undersigned who are its rightful owners, and any person coming in possession of the said original Share Certificate is requested to return the same to the undersigned at the address mentioned below or to the Company having office at Anto Hill Warehousing Complex, VIT College Marg Wadala (East), Mumbai - 400037 immediately

ALL THE PERSONS are hereby put to furthe notice that if they have any claim, right, title nterest, demand in the above Share Certificate i any manner whatsoever, they are requested to intimate the same to the Company along with valid supporting documents at its office at the address nentioned above within 21 days from date of thi notice failing which all such claims will treated as waived and given up, and the Company will proceed to issue duplicate share certificate to the undersigned in respect of the said Shares withou any recourse to any such claims. Date: 16-05-2023

Mr. Sanjiv Khisaria

Mrs. Sheetal Khimsaria Antophill Warehousing Comple

Mital Gala

Unit No. A-109,

Mumbai - 400037

VIT College Marg, Wadala (East)

**POLYTEX INDIA LIMITED** CIN No.:L51900MH1987PLC042092

Regd. Office: 401, 4th Floor, Nisarg Apartment, Besant Road Vile Parle (West), Mumbal, Maharashtra, 400056 AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2023

					( III Lakis			
Sr No		Quarter ended	Quarter ended	Year	Year			
	Particulars	Mar 31,	Mar 31,	ended	ended			
	Faiticulais	2023	2022	31/03/2023	31/03/2022			
		Audited	Audited	Audited	Audited			
1	Total Income from operations (net)	0	0	0	17.52			
2	Net Profit for the period before Tax & Exceptional Item	(3.05)	(90.94)	(15.01)	(82.14)			
3	Net Profit for the period before Tax & after Exceptional Item	(3.05)	(90.94)	(15.01)	(82.14)			
4	Net Profit for the period after Tax & Exceptional Item	4.47	(81.11)	(7.49)	(74.59)			
5	Other Comprehensive income for the period	0	0	0	0			
6	Total Comprehensive Income for the period [Comparising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income							
	(after tax)]	0	0	0	0			
7	Equity Share Capital	1,350.00	1,350.00	1,350.00	1,350.00			
8	Earnings Per Share (before/after extraordinary items) (of Rs.10 /- each)							
	(a) Basic :	0.03	(0.60)	(0.06)	(0.55)			
	(b) Diluted:	0.03	(0.60)	(0.06)	(0.55)			
Note :-								

The above results have been taken on record in the meeting of the Board of Directors of the Co after review by the Audit Committee at it's meeting held on 26.05.2023.

The Company is engaged in the business of financial activities. There is only one 'business segment and 'geographical segment' and therefore, the segment information as per Accounting Standard 108 on "Operating Segment" is not provided by the Company.

During the period ended 31.03.2023, total NIL investors' complaints were received which were redressed during the quarter itself. There was no complaint pending at the beginning or at the en

The figures for the previous periods have been regrouped/rearranged wherever necessary

For Polytex India Limite Arvind Mulii Kariv

DIN:00216112

Dated: 26.05.2023

ass:Office No. B-305, BSEL Tech Park, Plot No. 39/5 & 39/5A, Sect te Vashi Railway Station, Vashi, Navi Mumbai, Maharashtra-40070

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY) (As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest Enforcement Rules, 2002) Whereas, the undersigned being the Authorized Officer of the Hero Housing Finance Limited, unde the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notices as mentioned below calling upon the Borrowers to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of the said notice The borrower, having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, in particula and the public, in general, that the undersigned has taken possession of the property describe herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule

The borrower, in particular, and the public in general, are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Hero Housing Finance Limited, for an amount referred to below along with interest thereon and penal interest, charges, costs

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respec

of unite available, to redeem the secured assets					
Loan	Name of Obligor(s)/	Date of Demand	Date of Possession		
Account	Legal Heir(s)/Legal	Notice/Amount as	(Constructive/		
No.	Representative(s)	per Demand Notice	Physical)		
HHFMUMHOU21000014627 &	ROSHAN VASANT	20/03/2023, Rs.	26/05/2023		
HHFMUMIPL21000014872	DURGAVALI, KAJOL	15,68,991/- as on	(Symbolic)		
	BHAU OTAVKAR	date 16/03/2023			

Description of Secured Assets/Immovable Properties: All piece and parcel of Flat No. 002 Ground Floor, B- Wing, area admeasuring 380 sq. ft. Of building known as Nav Om Sai Cooperativ Housing Society Limited in the land Survey No. 104, Hissa No. 2, Sai Baba Mandir Road Asadegaon, Dombivali (east), Maharashtra – 421203, Within The Limits Of Kalyan Sub-registratio Dist Thane. Building Bounded By: North: Chawl, East: Sita Apartment, South: Mahadu Aai CHS West: Mayuresh Darshan

Sd/- Authorised Officer, For Hero Housing Finance Limited Date: - 27-05-2023 Place: - Mumbai

### PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN TO ALL Concerned that my clients i.e. (1) AMINA ABDUL KADAR KAZI D/O. SHARIFA AHMAD MUNGI (2) SUHAIL ISMAIL THAKUR H/O. SAFIYA THAKUR being the claimant to be the Surviving Legal heirs and representatives of SHARIFA AHMAD MUNGI for the Flat No. 103, 1st Floor, B Wing, in Gulab Park, Amrut Nagar, Mumbai-Pune Road, Mumbra, Dist: Thane-400612 (herein after known as the said flat FURTHER MRS. SHARIFA AHMAD MUNGI (during her life time) was the owner o

the said Flat, having being purchased from M/S. GULAB ENTERPRISES, by way of Agreement dated 20/04/1995 and the same was registered Thane under se But the deceased MRS. SHARIFA AHMAD MUNGI has expired on 15/12/2019, at

Greater Mumbai, having death Registration No. 796040904 dated 15/03/2020 and her husband i.e. MR. AHMED MOHD MUNGI is also expired on 23/11/1999 having registration No. 2724 dated 30/11/1999 leaving behind her Son i.e. MUSTAQUE AHMED MUNGI (unmarried) and her two married daughters i.e. AMINA ABDUL KADAR KAZI and SAFIYA SUHAIL THAKUR as her only legal heirs and representatives or accordance with the law of succession under which She was governed at the time of her

MUNGI (unmarried) is also expired on 23/09/1989 at Greater Bombay, having death Registration No. 2205 dated 25/09/1989.

In the due course of time one of the legal heir i.e. Son i.e. MUSTAQUE AHMED

In the due course of time one of the legal heir i.e. daughter i.e. SAFIYA SUHAIL THAKUR is also expired on 12/06/2020 at Mumbra having registration No. D-2020: 27 90417-000829 dated 30/07/2020 leaving behind her only legal heir her Husband i.e SUHAIL ISMAIL THAKUR.

THEREFORE ANY MEMBER OF PUBLIC or the Competent Authority appointed under the Maharashtra Stamps Act, 1958, having objection against the Legality of (1 AMINA ABDUL KADAR KAZI D/O. SHARIFA AHMAD MUNGI (2) SUHAIL ISMAIL THAKUR H/O. SAFIYA THAKUR being the claimant to be the Surviving Legal heirs and representatives of SHARIFA AHMAD MUNGI of the said Flat, in any manner howsoever and whatsoever by way of Gift, occupancy right, inheritance, mortgage, transfer, sale lease, license, lien, charge, trust, maintenance, easement, tenancy in perpetuity or any civil or criminal litigations or recovery proceedings should intimate in writing to me within 7 days from the date of Publication, hereof with proof thereof against accountable receipt or by registered A/D post, failing which the claim or claims, if any of such person/s will be onsidered to have been waived and/or abandoned.

Place: Mira Road (E), Thane. Date: 27-05-2023

Adv. Akta M. Parikh Shop No. 22, 1st Floor Crystal Plaza, Station Road Mira Road (E), Dist: Thane-401107

## **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that as per information given by my clients Shri. Vilas Vasant Garde & Shri. Rohit Vilas Garde are the present joint owners of Flat No. 604, on 6 Floor, Building No. 1, Type 'B', Jasmine Building, Regency Estate Co-operative Housing Society Ltd., Mauje Aajde Golavli, Kalyan Shilphata Road, Dombivli (East),

Originally Kavita Vilas Garde, Shri. Vilas Vasant Garde & Shri. Rohit Vilas Garde were the joint owners of Flat No.604, of the society, Kavita Vilas Garde expired on

07/10/2020 leaving behind her husband Shri. Vilas Vasant Garde & son Shri. Rohit Vilas Garde as the only Class legal heirs as per Hindu Succession Act. After completion of due procedure of law, the society transferred the shares bearing Share certificate No.01/20, bearing Shares Nos. 96 to 100 in the name of deceased's husband and son being only her Class I legal heirs and also co-owners i.e. Shri. Vilas Vasant Garde & Shri. Rohit Vilas Garde. They have entered into Agreement for Sale dated 04/05/2023 of the said Flat with 1) Mrs. Pratiksha Pranab Deshpande, 2) Mr. Pranab Rajeev Deshpande, 3) Mr. Rajiv Bhalchandra Deshpande, & 4) Mrs. Rashmi Rajiv Deshpande registered with Sub Registrar, Kalyan-3 Under No.6914/2023 registered on 04/05/2023.

If any person / persons have any type of right such as Lien, mortgage, maintenance, gift, sale / purchase or being legal heir of deceased Kavita Vilas Garde or any type of charge over the said Flat, he/she/they shall inform the same in writing along with necessary documantry proof within 15 days of publication of this notice at below

mentioned address. If any objection is not received within given period, Shri. Vilas Vasant Garde & Shri. Rohit Vilas Garde are free to complete the transaction of sale of the said Flat with 1) Mrs. Pratiksha Pranab Deshpande, 2) Mr. Pranab Rajeev Deshpande, 3) Mr. Rajiv Bhalchandra Deshpande, & 4) Mrs. Rashmi Rajiv Deshpande and objection received thereafter shall not be entertained.

Place - Dombivali Date - 27/05/2023 (Mr. Nikhil M. Sansare) Advocate

A/5, Sanyogita Society Pt. Deendayal Road, Anand Nagar, Dombivli (West), Dist-Thane.

#### **VEHICLE FOR SALE INDUSIND BANK LTD** FOR MORE DETAIL CONTACT :- 8097615551 // 7755901079

Deal No	Customer Name	Registration No	Model
MWB01889G	JALINDER T SHINGADE	MH03CT7114	RE 4S CNG (4 STROKE ENGINE) USE CNG
MWB02044G	AFZAL RIYASAT KHAN	MH02FB3101	APE CITY PASSENGER - CNG
MWB02362G	PRAFUL KOKANE	MH04AJ9290	APE XTRA LDX PU BS IV
MWB02440G	MEHFOOZ SHAIKH	MH04KU2860	TATA ACE GOLD CNG BS VI

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that by way of Agreement for sale dated 9th February, 1987, MR. SHARAD RAMESH DIXIT purchased from MR. RAMESHBHAI JAGJIVANDAS THAKKAR flat , situated at Flat No. 24, in Yashadayini CHS Ltd., A-6/17, Jeevan Bima Nagar, Borivali West, Mumbai -400103 having five Shares of Rs. 50 each vide Share certificate No. 8 and distinctive Nos. 26 to 30 of the said flat.
And whereas MR. RAMESHBHAI JAGJIVANDAS THAKKAR purchased the said flat premises from MR. B. H Bohra by way of Agreementfor Sale in the year 1987. The said Flat was allotted to MR. B. H Bohra by Life Insurance

Corporation of India in the year 1973.

And whereas the Original Agreement for Sale executed in the year 1987 between MR. RAMESHBHAI JAGJIVANDAS THAKKAR and MR. B. H Bohra and the Original Allotment Letter issued to MR. B. H Bohra by Life Insurance Corporation of India in the year 1973 has been lost or misplaced and the complaint has been lodged for the above mentioned lost or misplaced document at MHB Colony Police Station vide complair Id - 30245/2023 dated 24/05/2023 and as on today the said agreemer and allotment letter is not found. If any person having or claiming to hav any claim, rights, title, interest to or under or in the nature of any for the same etc. should inform to me at my following address within 15 days from the date of publication of this notice with necessary supporting evidence of his/her claim to the below mentioned address. failing to which it shall be deemed to have waived their objection and claim.

Darshankumar P. Rita M. Com, B.Ed., L.L.B **Advocate High Court** Shop No.02, Navroj Apartment Place : Mumbai Off. S. V. Road, Dahisar (E), Mumbai- 400068 Date: 27.05.2023 Email:darshan.rita@gmail.com

# **Wanted Urgently**

A reputed and fast-growing liquor distributor requires following staff on urgent basis for Mumbai, Thane and Palghar region

- 1. Manager
- 2. Salesman for IMFL & country liquors
- 3. Sr. Accountant
- 4. Jr. Accountant
- 5. Clerk (For Excise documentation)
- 6. Delivery boys

Interested candidates are requested to send detailed resume on

# bmtraders1044@gmail.com WhatsApp on 8007002724

#### ARIS INTERNATIONAL LIMITED office Address: 129.B Ansa Industrial Estate. Saki Vihar Road.

Saki Naka, Andheri (East), Mumbai 400072. CIN: L29130MH1995PLC249667

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST MARCH 2023 Standalone (in lacs)

Particulars	Ended 31.03.2023	ending 31.03.2023	Ended 31.03.2022
Total income from operations (net)	1.80	35.55	7.57
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	(7.23)	(35.38)	(7.29)
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	(7.23)	(35.38)	(7.28)
Net Profit / (Loss) for the period before tax			
(after Extraordinary items)	(7.23)	(35.38)	(7.28)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	(7.23)	(35.38)	(7.28)
Paid up Equity Share Capital			
(Face Value Rs. 10/- per Equity Share)	150.00	150.00	46.20
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the			
Balance Sheet of previous year)	(104.31)	(104.31)	(68.93)
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each)			
Basic: -			
Diluted:	-	-	-
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each)			
Basic:	-		-
Diluted:	-	-	-

Notes:

- Previous vear/period figures have been regrouped/reclassified wherever necessary.
- 2) The above results have been reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors at their respective meeting held on 26th May, 2023. The results for the quended 31st March 2023 have been reviewed by the Auditors.
  - The company operates in only one segment and hence Ind AS-108 " Operating Segment" is not applicable to the company

For Aris International Limited

Ramesh Mishra Director DIN: 00206671 Place : Mumbal Date :26/05/2023

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority

Under Section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963. First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi maidan, Gokhale Road, Thane (W) 400 602 E-mail :- ddr.tna@gmail.com Tel :- 022 2533 1486 No.DDR/TNA/ Deemed Conveyance/Notice/305/2023 Date: - 16/01/2023

Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Application No. 881 of 2022 Applicant :- Aai Parvati Phase No. 2 Co-Op. Housing Society Limited Address : - Mauje Shivaji Nagar, Near Ragai Mandir, Dombivali (West), Tal. Kalyan,

Dist. Thane.

Address: - Mauje Shivaji Nagar, Near Ragai Mandir, Dombivali (West), Tal. Kalyan, Dist. Thane.

Versus

Opponents: - 1, M/s. Vishwaroop Developers Owner Mr. Narahari Baburao Patil 2. Rohidas Sakharam Mhatre 4. Eknath Sakharam Mhatre 5. Vithabai Sainath Patil 6. Nirabai Chandrakant Pavshe 7. Pradip Ramdas Mhatre 8. Pramod Ramdas Mhatre 9. Bhagyashree Ramdas Mhatre 10. Sudha Balkrishna Mhatre 11. Yogosh Balkrishna Mhatre 12. Vidya Balkrishna Mhatre 11. Yogosh Balkrishna Mhatre 15. Karuna Eknath Mhatre 13. Haresh Balkrishna Mhatre 14. Gulab Eknath Mhatre 15. Karuna Eknath Mhatre 19. Poornima Eknath Mhatre 20. Pravin Eknath Mhatre 19. Naishail Eknath Mhatre 19. Poornima Eknath Mhatre 20. Pravin Eknath Mhatre 21. Hemant Eknath Mhatre 19. Poornima Eknath Mhatre 23. Kalpana Vishnu Patil 24. Lalita Prakash Patil 25. Vishnu Pandu Patil 26. Parvatibai Babu Patil 27. Nirabai Suk-ya Gaikar 28. Nandabai Bhagwan Bhoir 29. Ratan Babu Patil 37. Nirabai Suk-ya Gaikar 28. Nandabai Bhagwan Bhoir 29. Ratan Babu Patil 34. Godabai Mohan Chaudhary 35. Ladkuwai Krishna Patil 36. Dadaji Krishna Patil 37. Sunita Arjun Vaile 38. Draupadiwai Dattu Patil 39. Sandeep Dattu Patil 40. Pramod Dattu Patil 41. Viinod Dattu Patil 42. Ujwala Dattu Patil 33. Aruna Ramesh Gharat 44. Yogita Manohar Madhvi 45. Sharda Ravindra Kawle 46. Usha Abhimanyu Patil 50. Asha Abhimanyu Patil 51. Ashlesha Abhimanyu Patil 49. Abhimanyu Patil 51. Sharda Ravindra Kawle 46. Usha Abhimanyu Patil 50. Asha Abhimanyu Patil 51. Kamalakar Parashuram Patil 57. Vithabai Parashuram Patil 52. Ustam Parashuram Patil 58. Kamalakar Parashuram Patil 57. Vithabai Parashuram Patil 59. Patap Parashuram Patil 50. Sanah Abhimanyu Tukaram Patil 57. Vithabai Parashuram Patil 51. Kashinath Ramji Patil 68. Arjun Ramji Patil 69. Lilabai Gajanan Tare 70. Barkubai Ghulam Joshi 71. Lilabai Kisan Karbhari 72. Draupadibai Vishnu Patil 73. Suresh Bishnu Patil 74. Jagdish Vishnu Patil 75. Venubai Vishnu Patil 76. Savitribai Baban Joshi 78. Sham Rajaram Mhatre 97. Kantabai Madhukar 106. Sandaka Hat Description of the Property :- Mouje Dombivali, Tal. - Kalyan, Dist-Thane

Total Area Sq.Mtr Survey No./CTS No. Hissa No. 957.25 sq.mtrs. 3, 17, 18 (Dr. Kishor Mande) District Deputy Registrar,

IN THE PUBLIUC TRUSTS REGISTRATION OFFICE GREATER MUMBAI REGION, MUMBAI 1st Floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai - 400 030 PUBLIC NOTICE OF INQUIRY

Change Report No. ACC/IV/199/2021 Filed by: Mr. CHEYADEN ALBIN ANTHONY In the matter of - "SACRED HEART **EDUCATION SOCIETY** 

All concerned having interest-

WHEREAS THE Trustees of the above trust filed the Change Report under Section 22 of the Maharashtra Public Trust Act, 1950 for bringing the below described property on the record of the above named trust and an inquiry is to be made by the Assistant Charity Commissioner Greater Mumbai Region, Mumbai

Whether this property is the property of the trust and could be registered in the trust name? DESCRIPTION OF THE PROPERTY
IMMOVABLE PROPERTY: On Lease for 28 years w.e.f. 23/08/2019. Land bearing Survey

No 26 A, Hissa No 10/A/1, total admeasuring area 67 Gunthas (6700 Sq.mtrs), Situated at Village Varap, Taluka Kalyan, District-Thane. Lease Amount:- Sum of 2,00,000/- per month increased by 10% every year exclusive of

payment of electricity and other charges

This is to call upon you to submit your objections, if any in the matter before the Asst. Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai at the above address within 30 days from the date of publication of this notice.

Given under my hand and seal of the Joint Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai. This 25th day of month of May, 2023



Superintendent (J) Public Trusts Registration Office Greater Mumbai Region, Mumbai

### **GENPHARMASEC LIMITED**

CIN: L24231MH1992PLC323914

Office No. 104 & 105 1st Floor Gundecha Industrial Premises Co-op Soc. Ltd. Akurli Road Kandivali East Mumbai - 400101

Email Id: compliance@genpharmasec.com; Website: www.genpharmasec.com

**Extract of the Standalone Audited Financial Results For the** Quarter & Year ended 31st March 2023

		(	Quarter Ende	d	Year I	Ended
Sr.	Particulars	31-03-2023	31-12-2022	31-03-2022	31-03-2023	31-03-2022
No.		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	627.44	642.43	744.99	2,561.58	2,741.31
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,					
	Exceptional and/or Extraordinary items#)	20.24	23.56	(19.38)	28.16	(44.30)
3	Net Profit / (Loss) for the period before tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	20.24	23.56	(19.38)	28.16	(44.30)
4	Net Profit / (Loss) for the period after tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	104.56	23.56	3.99	112.48	(20.93)
5	Total Comprehensive Income for the period					
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)					
	and Other Comprehensive Income (after tax)]	90.24	12.41	(112.24)	(3.92)	(529.20)
6	Equity Share Capital	2,768.60	2,768.60	2,768.60	2,768.60	2,768.60
7	Reserves (excluding Revaluation Reserve)					1
	as shown in the Audited Balance Sheet of the					
	previous year.	_	-		(1,235.56)	(1,231.64)
8	Earnings Per Share				10071	
	(for continuing and discontinued operations) -					
	1. Basic:	0.04	0.01	- 1	0.04	(0.01)
	2. Diluted:	0.04	0.01	-	0.04	(0.01)

Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity vi www.bseindia.com and www.genpharmasec.com.

For and on behalf of the Board Genpharmasec Limite

Ms. Heta Sha Company Secretary and Compliance Office

M LAKHAMSI INDUSTRIES LIMITED (Formerly Known as Specular Marketing and Financing Limited)

CIN: L51900MH1985PLC034994 Regd. Office: 505, Churchgate Chambers, 5 New Marine Lines, Mumbai, Maharashtra - 400020 E-mail: equity@m.lakhamsi.com, Website: www.m.lakhamsi.com, Tel No.: 022-22620722

Extract of Statement of Annual Audited Standalone Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2023 (Rs. In Lakhs) Current/ Quarter Year ended 3 months ended in Year ending figures the previous year **Particulars** 31.03.2022 Total Income from Operations 11,879.03 4,284.27 Net Profit / (Loss) for the period .(before Tax, 17.84 97.93 24.52 Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax 17 84 (after Exceptional and/or Extraordinary items) 97.93 24.52 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 28.91 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (afte ax) and Other Comprehensive Income (after tax) Equity Share Capital (Face Value Rs 10/- each)
Reserves (excluding Revaluation Reserve) as 593.60 593.60 84.80 shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -

Date: 27th May, 2023

Place: Mumbai

1 The above is an extract of the detailed format of Audited Standalone Financial Results for the guarter and year ended 31st March, 2023 filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Annual Financial results are available the Stock Exchange website (www.bseindia.com) and the company's website (www.m.lakhamsi.com) 2. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting

> M Lakhamsi Industries Limited (Formerly Known as Specular Marketing and Financing Limited

Date: 26.05.2023 Place: Mumbai

held on 26th May, 2023.

Sanjiv Mulchand Sawla (Managing Director DIN: 02045968

# **KUSAM ELECTRICAL INDUSTRIES LIMITED**

CIN: L31909MH1983PLC220457 C-325, 3rd Floor, Antop Hill Warehousing Co. Ltd. Vidyalankar College Road, Antop Hill, Wadala (E), Mumbai 400037 | Phone No. 022-27750662, Email: kusammeco.acct@gmail.com | Website: www.kusamelectrical.com

ement of Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2023 Regulation 33 of SEBI (Listing Obligations & Disclosures Requirements) Regulations, 201

					s. In Laki
	50 104507 140	ne Quarter e	For the Year ended		
Particulars		31.12.2022			
	Audited	Audited	Audited	Aud	ited
Revenue from operations	159.75	174.18	142.04	689.94	558.4
Other income	(10.07)	10.73	118.02	2.83	121.7
Total revenue (1 + 2)	149.68	184.91	260.06	692.77	680.1
Expenses					
Purchase of stock-in-trade	92.68	75.32	70.34	455.47	358.9
Changes in inventories of stock-in-trade	(2.49)	19.05	2.13	(85.34)	-41.1
Employee benefits expense	21.25	36.64	35.92	118.09	111.2
Finance cost	0.40	0.13	0.71	1.58	3.2
Depreciation and amortisation expense	4.23	1.91	2.92	9.97	12.1
Other expense	43.78	46.09	42.44	152.25	106.9
Total expenses	159.85	179.13	154.48	652.01	551.4
Profit/ (loss) before exceptional items					
and tax (3 - 4)	(10.19)	5.78	105.59	40.76	128.6
Less: Exceptional items	1			-	
Profit/ (loss) before tax (5 -6)	(10.19)	5.78	105.59	40.76	128.6
Tax expense					
a) Current tax	(14.40)	3.60	33.00	4.50	33.0
b) Tax for earlier period	(10.10)	-	(2.84)	(10.10)	(2.8
c) Deferred tax	8.91	(1.49)	0.24	5.35	(0.2
	(15.59)	2.10	30.40	(0.24)	29.8
			-	-	
Profit/ (loss) for the period (7 - 8)	5.41	3.68	75.19	41.01	98.7
Other comprehensive income / (Loss)					
<ul> <li>Items that will not be reclassified to</li> </ul>	g ses				
profit or (loss) (Net of tax)	(3.72)	0.18	0.24	(3.17)	0.7
- Items that will be reclassified to					
profit or (loss) (Net of tax)					
Total comprehensive income for					
the period (9 + 10)	1.69	3.86	75.43	37.84	99.5
(Profit/ loss + other comprehensive income)					
Earnings per equity share (EPS) -					
Basic & Diluted	0.02	0.02	0.31	0.17	0.4
(* Not annualised)					

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 26th May, 2023. These results have been subjected to audit by the Statutory Auditors of the Company. The report does not have any impact on the above results.

The results for the quarter and year ended 31st March, 2023 are in compliance with IND-AS as prescribed under section 133 of the Companies Act 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016.

Segment information: The Company is engaged in trading of Electrical & Electronic Measuring Instrume only and therefore there are no reportable segments. The figures for the last quarter are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the year to date published figures upto the third quarter of the financial year.

5. The figures for the corresponding previous periods have been restated / regrouped wherever r

Navin C. Goliya

make them comparable. For KUSAM ELECTRICAL INDUSTRIES LIMITED Place : Mumbai Date : 26th May, 2023 DIN: 00164681

Seal Co-operative Societies, Thane. & Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963

PUBLIC NOTICE KNOW ALL MEN BY THESE PRESENTS that originally LATE SUBHASH H. JAGASIA MRS. RITA S. JAGASIA & MS. DIPIKA S

MRS. RITA S. JAGASIA & MS. DIPIKA S. JAGASIA have been lawful co-owners of Flat No. 701, 7th Floor, Plot No. 133A Sunflower Bidg, Sindhi immigration coperative Housing Society Limited, Chembur Mumbai - 400071, which they have jointly purchased from Manoj K. Menda 8 Mohammed Siraj Basheer, vide Agreemen for Sale dated 24.11.2009 duly registeration No. BDR-13/09484/2005 dated 24.11.2009 in their names. That said SIRBHASH H. MCASHA did not 2013 2014

dated 24.11.2009 in their names. That said SUBHASH H. JAGASIA died on 13.01.2014 at Mumbai, leaving behind him, MRS. RITA S. JAGASIA (WIFE) & MS. DIPIKA S. JAGASIA (WIFE) as his only legal heirs to acquire, inherit the said Flat as owners thereof and that said MRS. RITA S. JAGASIA & MS. DIPIKA S. JAGASIA have acreed to self. It transfer the said flat

have agreed to sell / transfer the said flat to my clients Mr. Siddharth Varma and

Any persons claiming any right or shar whatsoever by way of ownership, lease

whatsoever by way of ownership, least, enancy, mortgage, pledge, lien, charge, nheritance, etc. in the said Flat should nitmate the undersigned in writing with supporting documents in respect of his/her claim, within 14 days of publication of this Public Notice, failing which, the claim or chairs of source of the progress of some swill be

claims if any of such person or persons will be considered to have waived and/or abandooned Place : Mumbai Date: 27.05.2023

RAMSAGAR K. KANOJIA (Advocate High Courl Office : Bar Room, M.M. Court Andher 3rd Floor, Andheri (East), Mumbai — 400068

Mobile No. 986768107

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Ms. Beena S. Nair is seized & possessed and/or sufficiently entitled of a premises viz. Flat No.509, "C" wing, Fifth floor, Raj

atyam C.H.S Ltd., situated at Shive

Vallabh Road, Dahisar (East), Mumbai 400 068, (hereinafter referred to as "the said Flat") and also holding shares therein. That the said Ms. Beena S. Nair has lost

nisplaced the Original agreement date

misplaced the Original agreement dated 15th February 1994 entered into between M/s. Pan Enterprises AND one Rosemaria P. Prabhu in respect of the said Flat. All person having any claim, right, title and interest against or to the said Flat or the shares in respect thereof or any part thereof either by way of mortgage, sale, gift, inheritance, agreement, lease, lien, charge, trust, maintenance, easement, possession or by virtue of any testamentary or non-testamentary document/s or by virtue of succession, adoption, any suit,

itigation, dispute, decree, order, injunctio

otice/award, notification or otherwi

nouce/award, noulication or otherwise howsoever, are hereby called upon and required to make the same known in writing with due evidence and detailed particulars thereof at our office at 101, Shree Vallabh

Residency, Daulat Nagar, Road No.3 Borivli (E), Mumbai 400 066, within 15 days

red and/or abandoned.
ADVOCATE,SATISH SHARMA

**BOMBAY, HIGH COURT** 

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री

**दगडु सुंदर थुले** हे खोली क्र.सी-२०, तळमजला

गोराई(१) स्वप्न साफल्य कोहौसोलि., प्लॉट क्र.८३

रोड क्र.आरएससी-३, गोराई(१), बोरिवर्ल

(पश्चिम), मुंबई-४०००९१ (यापुढे सदर खोली

जागा) या निवासी जागेचे एकमेव मालक आणि

ताबेदार आहेत आणि ज्याअर्थी माझे अशील श्री

**दगडु सुंदर थुले** यांना सदर खोलीबाबत म्हाडा

मुंबई मंडळ यांच्याद्वारे वितरीत मुळ वाटपपत्र हरवले/

ाहाळ झाले आहे आणि दिनांक २६.०५.२०२:

रोजी लापता नोंद क्र.४३७६६-२०२३ अंतर्गत

मुंबई पोलीस, बोरिवली पोलीस ठाणे येथे नोंद केली

जर कोणा व्यक्तीस, बँका, वित्तीय संस्था यांना सद

खोली किंवा भागावर वारसाहक, ताबा, विक्री

भाडेपट्टा, तारण, अधिभार, न्यास, बक्षीस, मालकी

हक किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दाव

असल्यास आणि उपरोक्त मुळ वाटपपत्र (वर नमुद्र)

नापडल्यास त्यांनी आजच्या तारखेपासून १४

(**चौदा)** दिवसांत खालील स्वाक्षरीकर्त्याकडे खार्ल

दिलेल्या पत्त्यावर आवश्यक दस्तावेजांसह लेखी

कळवावे. अन्यथा असे दावा किंवा आक्षेप त्याग

सही/

स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.

वंदना ठक्कर

वकील उच्च न्यायालय

८३, फादर पीटर परेरा मार्ग

गाव वॉर्ड, कुर्ला (प.), मुंबई-७०

व स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

आज दिनांकीत २७ मे, २०२३

Shaveta S. Varma on ownership basis

(रु लाखात ईपीएस व्यतिरिक्त)

38.03.2023 38.03.202

संपलेले

वर्ष

लेखापरिक्षित | लेखापरिक्षित | लेखापरिक्षित

(२७१८३.८३)

2856.80

८१६८.४0

6888.80

1888.80

३२४५०.0

08.3530

2.43

2.43

संदीप (इंडिया) लिमिटेडकरिता

व्यवस्थापकीय संचालिक

डीआयएन:०१३४७३६७

संपलेली

तिमाही

39.03.2022

(8808.680)

(\$8.0505)

(\$8.0505)

(२०३७.७५)

(2036.64)

32840.00

संपलेले

वर्ष

6643.28

**६१६२.५३** 

4649.08

4649.08

\$2840.00

(२३६.५१)

8.66

रश्मी दालमिया

जाहीर सूचना सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, श्री. शंकर येल्ल पोथलाम यांची पत्नी श्रीमती सुर्चिता शंकर पोथलाम यांचे नाव काही दस्तावेज व काही ठिकाणी चुकीने श्रीमती सुचित्रा शंकर पोथलाम असे नमुद केले आहे. तथापि सदर दोन्ही नावे एकाच व्यक्तीची आहेत.

ठिकाणः मुंबई दिनांक: २७ मे, २०२३

#### PUBLIC NOTICE

This is to inform the general public that Mr Jayant Trikamlal Jobalia a member of Yog Prerna Co-op Housing Society Limited holding Flat no 202 in the Society havir address at Flat No. 202, 2nd Floor, Buildin No. A/6, Yogi Prema Co-op Housing Society Limited, Yogi Nagar, Eksar Road, Boriva West Mumbai - 400092 bearing Origina Share certificate no 18, Distinctive Nos fron 86 to 90 have been lost/misplaced/ no traceable and made an application to society for issuance of for duplicate share

The Society hereby invites claims and objections from claimants/objector of objectors for issuance of duplicate Share Certificate within the period of 14 (fourteen days from the publication of this notice, wit copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for issuance of duplicate Share Certificate to the Secretary of Yogi Prema Co-op Housing Society Limited. If no claims/objections are ived within the period prescribed above the Society shall be free to issue duplicate Share Certificate in such manner as is provided under the bye-laws of the Society Society shall be dealt with in the manner Above said certificate was never hypothecated with any Bank or Financia

For and on behalf of Yogi Prema CHS Ltd Date: 27.05.2023 Place: Mumbai (Hon. Secretary)

#### **PUBLIC NOTICE**

This is to bring to the knowledge of general public at large on behalf client i.e. MR. AADESH RAIS LUCKNOWKAR, that his mothe Late MRS. VITHA R LUCKNOWKAR purchased Flat No 101 on First Floor, area admeasuring 375 Sq. Ft. (Carpet) i.e. 42.00 Sq. Mtrs. (Built-Up) i Type - F, in the Building known a "STAR RESIDENCY BLDG "J" STAR RESIDENCY BLDG J & K C.H.S. LTD." lying, being and situated at Star Residency Complex, Evershine City, Revenue Village Achole, Tal. Vasai, Dist Palghar. Late MRS. VITHA R LUCKNOWKAR died intestate of AADESH RAIS LÜCKNOWKAR as her only legal heir to the said Flat. So, it is hereby requested that if an person and or institution having an claim/Right/ Title/ Lien/ Charge Interest in any way on the said Fla may give in writing with proofs

ADV. NAGESH J. DUBE 'Dube House', Opp: Bishop House Stella, Barampur, Vasai (W), Dist. Palghar. Date: 27.05.2023

evidence and supporting documen

thereof, within 14 (Fourteen) days

from the date of publication of thi

# जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. मुकेश देवराज पटेल हे निवासी जागा खोर्ल क्र.ए-२४, तळमजला, गोराई(१) प्रज्ञा कोहौसोलि., प्लॉट क्र.६१, रोड क्र.आरएससी-१८, गोराई(१), बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२ (यापुढे सदर खोली जागा) या निवासी जागेचे एकमेव मालक आणि ताबेदार आहेत आणि ज्याअर्थी श्री. राजेश शामराव सोनावणे (मूळ प्राप्तकर्ते) यांना सदर खोलीबाबत म्हाडा, मुंबई मंडळ यांच्याद्वारे वितरीत मुळ वाटपपत्र आणि म्हाडा मुंबई मंडळाचे कर्ज हफ्तेबाबत बँक ऑफ महाराष्ट्राच्या मळ पावत्या हरवले/गहाळ झाले आहे आणि दिनांक २५.०५.२०२३ रोजी लापता नोंट क्र.४३५५६-२०२३ अंतर्गत मुंबई पोलीस. बोरिवली पोलीस ठाणे येथे नोंद केली आहे.

जर कोणा व्यक्तीस, बँका, वित्तीय संस्था यांना सद खोली किंवा भागावर वारसाहक, ताबा, विक्री भाडेपट्टा, तारण, अधिभार, न्यास, बक्षीस, मालकी हक किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास आणि उपरोक्त मळ वाटपपत्र, बँक ऑफ महाराष्ट्राच्या मूळ पावत्या (वर नमूद) सापडल्यास त्यांनी आजच्या तारखेपासन १४ (चौहा) दिवसांत खालील स्वाक्षरीकर्त्याकडे खाली दिलेल्या पत्त्याव आवश्यक दस्तावेजांसह लेखी कळवावे. अन्यथ असे दावा किंवा आक्षेप त्याग व स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

आज दिनांकीत २७ मे, २०२३ सही /

> वकील उच्च न्यायालय ८३, फादर पीटर परेरा मार्ग गाव वॉर्ड, कुर्ला (प.), मुंबई-७०

#### जाहीर नोटीस

सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, मौजे सांडोर, ता. वसई, जि. पालघर येथील सर्वे क्र २०६/१९. क्षेत्र ४.५०.०० आर.चौ.मी हि बिनशेर्त जमीन मिळकत श्री. ब्रॉन्सन बार्थील डायस यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीत आहे आणि ते ह्या मिळकतीवर आमचे अशिल धनलक्ष्मी बँक लि यांच्याकडून कर्ज घेणार असून त्या करिता सदर मिळकत गहाणु ठेवत आहेत्.

तरी या संदर्भात जर कोणीही इसमांचा विक्री गहाणवट, बक्षिसपत्र, दान, दावा, भाडेपट्टा, वैगरे हक्काने एखादा बोजा असल्यास तो त्यांनी सद जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांचे आत लेखी कागदोपत्री पुराव्यासहित निम्नलिखित स्वाक्षिकारांना मे. एस. पी. कन्सलटंट, अनिता शॉपिंग सेंटर, १ला मजला, पोस्ट ऑफिस समोर, वसई रोड (प.), ४०१२०२ या पत्त्यावर कळवावा, नपेक्षा सदर मिळकतीव कोणाचाही कसल्याही प्रकारे हक्क नाही व तो असल्यास सोडून दिलेला आहे असे समजण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. ता. २७.०५.२०२३

अशिलांतर्फे अँड. पायस डिमेलो

TENDER NOTICE Sealed tenders are invited from qualified & reputed Contractors who have executed repairs works to quote for Waterproofing,

Repairs, Plumbing, Painting and Allied works of: **ELITE SQUARE PREMISES** CO-OPERATIVE SOCIETY LTD 274. Perin Nariman Street. Opp Apna bazar & RBI Bank,

Fort Mumbai - 400001 Betw. 11 am to 6 pm From- 26/05/2023 to 02/06/2023 Tender Cost: Rs. 2000/-Cash (N.R)

Contact: 8693085430

#### जाहीर सूचना थे सूचना देण्यात येत आहे की, श्री. शंकर जी

कांबळे व श्रीमती विमल शंकर कांबळे हे हनुमा नगर, एफ बिल्डींग को-ऑप.हौ.सो.लि., पत्ता: हनुमा नगर, गोडदेव रोड, भाईंदर (पुर्व), जिल्हा ठाणे-४०११०५ या सोसायटीचे सदस्य होते आणि सोसायटीच मारतीमधील फ्लॅट क्र.एफ/२०१ चे धारक होते. यांच अनुक्रमे २५.०७.२०१४ व १२.१०.२०२१ रोजी कोणतेर्ह गरसदार न नेमता निधन झाले. आता त्यांची मुलग श्रीमती गिता नरेंद्र वामणे यांनी सदर फ्लॅट समी नोसायटीचे १००% सदस्यत्वाकरिता अर्ज केला आहे उप-विधीनुसार सोसायटी याव्दारे, सोसायटीच्य . isaल/मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअ व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १ दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासार्ठ याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ट्यर्थ अर्श जगदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्या येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप गप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधार्श सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गान व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल आक्षेपकर्त्यांनी सदर कालावधी समाप्ती तारखेपर्यंत सद नूचना प्रकाशन तारखेपासून खालील स्वाक्षरीकर्ता गोसायटीचे सचिव/अध्यक्षाकडे लेखी आक्षेप द्यावे किंवा संपर्क करावा

> सरोज वी. शर्मा (वकील उच्च न्यायालय बी/0७, जय पुनम नगर कोहौसोलि दीपक हॉस्पिटलजवळ, मिरा भाईंदर रोड, भाईंदर (पुर्व), ठाणे-४०११०५

### सूचना

#### सियाराम सिल्क मिल्स लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय:** एच-३/२ एमआयडीसी ए-रोड, तारापूर, बोईसर, पालघर-जिल्हा, महाराष्ट्र–४०१५०६ येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे खाली नमुद केलेले भागप्रमाणपत्र हरवले/गहाव झाले आहेत आणि सदर प्रतिभूती धारकांनी/अर्जदारांनी कंपनीकडे नवीन प्रमाणपत्र वितरणासाठी अर्ज केला आहे. कंपनीने अर्जदारास कळविले आहे की, सदर शेअर्स आयईपीएफ नियमानुसार आयईपीएफकडे हस्तांत

जर कोणा व्यक्तीस खालील प्रतिभतीबाबत कोणताही दावा असल्यास त्यांनी कंपनीचे नोंद्रणीकत कार्यालया आजच्या तारखेपासून १५ दिवसांत कळवावे. अन्यथा पुढील कोणतीही सूचना न देता धारक/अर्जदारांना नवीन प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया पुर्ण केली जाईल.

धारकाचे नाव	भागाचे दर्शनी मुल्य	फोलिओ क्र.	प्रतिभूती संख्या	अनुक्रमांक	
मजदा एस. खान	रु. २/-	एसजेएम०००७६७३	११२५	७६९०९१-७७०२१५	
विकाणः मुंबई					

#### सूचना

येथे सर्वसामान्य जनतेस मोठ्या प्रमाणात सूचना देण्यात आहे की, **सुशील लंके आणि श्रीमती कल्पना दत्तात्रय लंके** हे फ्लॅट क्र. ३०१, तिसरा मजला, इमारत क्र. १, **शुभारंभ १२३ कोहौसोलि**, गट क्र.६३/१/२, चितळसर मानपाडा, ठाणे - ४००६१० खरेदी करू इच्छित आहेत, जे आयडीबीआय बँक लि.शी संपर्क साधला आहे, ती बँकेच्या नावे तारण ठेवण्यासाठी, दि.०९.०२.२००१ (सीएचएचए-५४२-२००१) रोजीच्या विक्रीसाठी नोंदणीकृत करारानुसार, श्री. दत्तात्रय बंशी लंके यांनी मेसर्स काबरा आणि असोसिएट्सकडून फ्लॅट क्र ३०१ खरेदी केल्याचे नोंद ठेवावे.

यापुढे नोंद ठेवावे की, दि.२६.०१.२०१६ रोजी दत्तात्रय बंशी लंके यांचे निधन झाले त्यांच्या पश्चात श्रीमती कल्पना दत्तात्रय लंके आणि श्री. सुशील दत्तात्रय लंके हे एकमेव कायदेशीर आणि हयात असलेले कायदेशीर वारस आहेत, अशा प्रकारे, प्लॉट्स/ घर संदर्भात कोणताही दावा असलेल्या कोणत्याही व्यक्ती/ विक्री, देवाणघेवाण, तारण, शुल्क, भेटवस्तू, विश्वस्त, वारसा, भाडेपट्टी, धारणाधिकार, भाडेकरू, परवाना, विकास हक, सुखसोयी किंवा अन्यथा याद्वारे खाली दिलेल्या कागदपत्रांसह लेखी माहिती देणे आवश्यक आहे, या तारखेपासून सात दिवसांच्या आत पत्ता नमूद केला आहे, अन्यथा असा कोणताही दावा अस्तित्वात नाही हे मान्य केले जाईल आणि जर असेल तर तो माफ

मुंबई दिनांक २७ मे २०२३

मे. जी. एच. शुक्ला अँड कंपनी (वकील आणि नोटरी) कार्यालय क्र.३०, ३ मजला, इस्लाम भवन, अकबरलीस मेन्स समोर, व्ही.एन. रोड, फाउंटन, मुंबई-४०० ००१.

# रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

संदीप (इंडिया) लिमिटेड

सीआयएन:एल५१४९१एमएच१९८२पीएलसी३५०४९२

नोंदणीकृत कार्यालयः ३०१, पीएल८९९/एफ, कॉर्पोरेट अरेना पिरामल नगर रोड, गोरेगाव पश्चिम वीएचडी, महेंद्र गार्डन्स, मंबई-४०००६२.

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

तिमाही

39.03.2023

लेखापरिक्षित

2840.98

19.30

£3.589

३२४५0.0

टिप: सेवी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक

वित्तीय निष्कर्पाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्पाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या व कंपनीच्या वेवसाईटवर उपलब्ध आहे.

वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २६.०५.२०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

तिमाही

39.99.9099

**थलेखापरिक्षित** 

8838.23

£3.8£9£

\$2840.00

8.28

### जाहीर नोटीस

माझे अशिल श्रीमती. जागृती रमेश मोदी, यांनी दिलेल्या माहितीवरून ही जाहीर नोटिस देत आहे की, त्यांच्या खालील नमुद मिळकतीचे म्हाडामार्फत **भ्री. फैझअली ताहेरअली** गववाला यांना वितरण झालेले मळ अलॉटमेंट **लेटर** हे माझ्या अशिलाच्या हातुन हरवले / गहाळ प्राले आहे. याबाबतची तक्रार चारकोप पोलिस ठाणे येथे दिनांक २५ मे २०२३ रोजी नोंदवली आहे. क्रारक्र. ४३६३८/२०२३.

तरी सदर मूळ कागदपत्र कोणल नापडल्यास किंवा मिळकती संबंधी कोणाचाई **कोणत्याही प्रकारचा हक्क. हितसंबंध. दावा** अधिकार, वारसाहक्क, विक्री, गहाण, बोजा बक्षिस, भाजेपट्टा, वहिवाट, वापर, ट्रस्ट, ताबा करार, मदार, फरोक्तखत, तारण असल्यास त्यांनं त्याबाबत मला लेखी पुराव्यासह ही नोटिस प्रसिद्ध ल्यापासून १५ दिवसांच्या आत मला कार्यालय ६१२/बी २०, अनिता सोसायटी, सेक्टर ६ भारएससी रोड–५२, चारकोप, कांदिवली पश्चिम मुंबई – ४०००६७ या पत्त्यावर कळवावे अन्यथ . तसा कोणचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हेतसंबंध, दावा, अधिकार नाही व असल्यास ते सोडून दिला आहे असे समजण्यात येईल आणि त्याची जबाबदारी माझे अशिलांवर राहणार नाही

## मिळकतीचा तपशिल

रूम. नं. बी-१२, चारकोप (१) कादंबरी सह.गृह. संस्था मर्या., प्लॉट नं. ६०९, सेक्टर ६, रोड आरएससी-५२, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७, क्षेत्रफळ २५ चौ.मी. बिल्ट अप, गांव: कांदिवली, तालुका बोरीवली, मुंबई उपनगर जिल्हा.

श्री. नितेश दि.आचरेकर दिनांकः २७/०५/२०२३

जाहीर नोटीस

कळविण्यात येते की, फ्लॅट क्र.००४, माझे

अशिल श्री. प्रज्ञेश वा.नाईक हे त्यांच्या

मालकीहक्काचा व कब्जेवहीवाटीचा खालील

नमुद सदनिका कायमस्वरुपी विकत आहेत.

सदर सदनिकेचा दि. १९.११.१९७७ रोजीचा श्रीमती.मेधा ह. राऊत व श्रीमती.नलिनी ज.

राऊत आणि श्री. प्रताप ब. कोलटकर

यांच्यातील झालेल्या मुळ करारनाम्याची प्रत

गहाळ झाली आहे. तरी वरील नमुद सदनिका

मिळकतबाबत अन्य कोणाचाही विक्री, हक्क,

गहाण, दान, बक्षीस, दावा, वारसाहक्क, कुळ

साठेकरार, वचनपत्र, वहीवाट, हितसंबंध

पोटगी, कब्जा, देखाभाल, प्रतिपाळ

लिजपेंडेंसी, अदलाबदल, भाडेकरार,

भागीदारी, व अन्य कोणताही प्रकारचा हक्क,

अधिकार या हितसंबंध असेल तर त्यांनी तो

सदरची नोटीस प्रसिध्द झाल्याच्या ०७

दिवसांच्या आत आपली लेखी हरकत

नथमदर्शनी कागदोपत्री पुराव्यासहित खालील

नेम्नस्वाक्षरीकारांच्या खालील नमूद पत्त्यावर लेखी कळवावी अन्यथा तसा कोणाचाही

कोणताही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही व

असल्यास त्यांनी तो सोडून दिला आहे असे

मजून माझे अशिल सदर जमीन मिळकत

खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील व नंतर आलेल्या

हरकती माझे अशिलांवर बंधनकारक राहणार

:मिळकतीचे वर्णन:

मौजे:-मनवेलपाडा,विरार(पूर्व),ता.वसई,

जि.पालघर येथील प्लॉट नं. ०७, सर्व्हे नं.

२५४, हिस्सा नं.५ ते ९ वरील गणेश सदन या

इमारती मधील सदनिका क्र.००४, तळ मजला

ॲड.तुषार वि.कवळी

क्षेत्र:२२.९५ चौ.मी.ही सदनिका.

र्यचलनातून एकूण उत्पन्न (निब्बळ)

करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))

वेशेष साधारण वावनंतर)

समभाग भांडवल

दिनांकः २५.०५.२०२३

ठिकाण: मुंबई

रानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवात्मक आणि/किंव

लावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोत

तमाम जनतेस सदर नोटासदारे

ठिकाण: मुंबई

कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्बळ)

आणि/किंवा विशेष साधारण वावपूर्व)

आणि/किंवा विशेष साधारण वावनंतर)

आणि/किंवा विशेष साधारण वावनंतर)

राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित

उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)

(खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी)

समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)

ताळेवंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)

कालावधीकरिता निव्बळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक

करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक

करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक

कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष

नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))

एम लखमसी इंडस्ट्रीज लिमिटेड (पुर्वीची स्पेक्युलर मार्केटींग ॲण्ड फायनान्सिंग लिमिटेड) सीआयएन:एल५१९००एमएच१९८५पीएलसी०३४९९४

**नोंदणीकृत कार्यालयः** ५०५, चर्चगेट चेंबर्स, ५, न्यु मरीन लाईन्स, मुंबई-४०००२०, महाराष्ट्र. द्रर::०२२-२२६२०७२२, वेबसाईट:www.m.lakhamsi.com, ई-मेल:equity@m.lakhamsi.com

# ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

				(रु.लाखात)
अ.		संपलेली चालु तिमाही	संपलेले वर्प आकडे	मागील वर्षात संपलेले संबंधित ३ महिने
क्र.	तपशील	39.03.7073	३१.०३.२०२३	३१.०३.२०२२
٤	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	४२८४.२७	११८७९.०३	१६३७.२१
ą	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/र्किवा विशेष साधारण बाबपूर्व)	१७.८४	96.93	२४.५२
40	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/र्किवा विशेष साधारण बाबनंतर)	१७.८४	90.93	२४.५२
Х	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	9.82	७३.१९	२८.९१
ų	कालावधीकरिता एकूण सर्वेकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नका/(तोटा) आणि इतर सर्वेकष उत्पन्न (करानेतर))	9.82	७३.१९	२८.९१
w	समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	५९३.६०	493.60	03.83
b	पुर्नमुल्यांकित राखीव वगळून इतर समभाग	-	-	
L	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)			
	१. मूळ	0.84	१.२३	₹.४१
	२. सौमिकृत	0.84	१.२३	३.४१
टिप				

. सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगिन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्ट तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. तिमाही व वार्षिककरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.m.lakhamsi.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वरील अलेखापरिक्षित निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २६ मे, २०२३ रोजी बालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले आणि प्रनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी त्याचे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.

एम लखमसी इंडस्ट्रीज लिमिटेड (पुर्वीची स्पेक्युलर मार्केटींग ॲण्ड फायनान्सिंग लिमिटेड)

SKIDL

संजीव मुलचंद सावला (व्यवस्थापकीय संचालक)

## स्किल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

फॅक्स:९१-२२-२२६९६०२३, ई-मेल: contact@skilgroup.co.in, वेबसाईट: www.skilgroup.co.in

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल संपलेले वर्ष \$2.0\$.707\$ \$2.27.7077 \$2.0\$.7077 \$2.0\$.707\$ \$2.03.2023 \$2.22.2022 \$2.03.2022 \$2.03.2023 लेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित लेखापरिक्षित लेखाप रिक्षित अले खापरिक्षित लेखाप रिक्षित लेखापरिक्षित ११७१.33 जलावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवात्मक आणि/किंवा विशेष (१८६३.५५ (4026.00 (968.66) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवात्मक आणि/किंवा विशेष ३४६.८३ 32042.38 (९८४.७७) २८८२५.८० ८३२३८.४९ ३२०५२.२२ (९९२.०७) १११६९५.४

(3609.66

२१६५७.१२

26666.64

२१६५७.१२

63290.48

२१६५७.१२

3 2042.22

२१६५७.१२

राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्यामुसार पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून) 88683.90 उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाक · मूळ (ईपीएस) · सौमिकृत (ईपीएस) 114: क्षेत्र (जिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲंग्ड डिस्क्लोजर रिक्वायसेंट्स) रेयुलेशन २०५५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एक्सर्वेजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कार्थने सक्सित रामु-चातील उतारा आहे. वि कृपनीचे शेअर्स जैथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सर्वेजच्या www.bseindia.com व www.hseindia.com आणि कृपनीच्या www.skilgroup.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

32042.38

२१६५७.१२

२१६५७.१२

भावेश गांधी पुर्णवेळ संचालव

संचालक मंडळाच्या वती

(१८१७.0७)

२१६५७.१२

१११७४७.४

२१६५७.१

## लिलावाची तारीख: २७.०६.२०२३

ई-लिलाव विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तींसाठी, कृपया <a href="http://www.equitasbank.com">http://www.equitasbank.com</a> आणि https://sarfaesi.auctiontiger.net वर दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्या.

तारीख: २६.०५.२०२३

सही/ (प्राधिकृत अधिकारी), इक्रीटास स्मॉल फायनान्स बँक लि.

# अमित सिक्युरिटीज लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय:** १ला मजला, स्वदेशी मार्केट, ३१६, काळबादेवी रोड, मुंबई (महाराष्ट्र)-४००००२ सीआयएन: एल६५९९०एमएच१९९२पीएलसी०६७२६६ | फोन नंबर:०७३१-३५२१७००

									(रु. लाख, ईर्प	ोएस व्यतिरिक्त)
	एक	मेव संपलेली तिग	नाही	एक	मेव संपलेली तिम	गही	एकमेव संपर	नेली तिमाही	एकत्रित संपलेले वर्ष	
तपशील	39.03.23	39.92.22	39.03.22	39.03.23	39.92.22	39.03.22	39.03.23	39.03.22	39.03.23	39.03.22
	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न/महसूल	44.62	8८.८७	८७.१५	५५.८२	88.86	८७.१५	२२१.६५	२०७.०६	२२१.६५	२०७.०६
एकूण उत्पन्न (कार्यचलनातून महसूलासह)	६८.६४	२४५.२५	८९.११	६८.६४	२४५.२५	८९.११	४३७.८२	२२०.८५	४३७.८२	२२०.८५
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण वावपूर्व)	१२.०२	१९५.६८	४.५१	१२.०२	१९५.६८	४.५१	२१०.९३	११.00	२१०.९३	११.00
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१०.५७	१९३.८५	3.39	१०.५७	१९३.८५	3.39	२०७.१०	۷.۶۷	२०७.१०	۷.۶۷
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१०.५६	१९३.८५	₹.३९	₹४.३४	१९८.३६	<b>१</b> ३.३४	२०७.०९	6.88	२३३.५८	રુપ. ૧૫
समभाग भांडवल	७१०.००	<b>७</b> १०.००	<b>७</b> १०.००	<b>७</b> १०.००	७१०.००	৬१०.००	৬१০.০০	<b>७</b> १०.००	৬१০.০০	690.00
राखीव (मागील वर्षांच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	५८३.३७	५९५.५४	३७६.२८	<b>હ</b> ફ ૦.५૮	७५८.९६	५२६.९९	५८३.३७	३७६.२८	<b>6</b> 40.40	५२६.९९
उत्पन्न प्रतिभाग (अखंडीत व खंडीत कार्यचालनाकरिता) मूळ सोमिकत	૦. <b>१</b> ५ ૦. <b>१</b> ५	₹.७३ ₹.७३	0.0X	0.\$% 0.\$%	२.९० २.९०	0.84 0.84	२.९२ २.९२	0.80 0.80	३.२९ ३.२९	૦.રૂપ ૦.રૂપ

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकाथरमेंट्स) रेखुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सबिस्तर नमुन्यातील उतार बाहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.amitsecurities. वेबसाईटवर उपलब्ध आहे

अमित सिक्युरिटीज लिमिटेडकरीत सही / - नितीन माहेश्वरी व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:०८१९८५७६

# **WINRO COMMERCIAL (INDIA) LIMITED**

CIN: L51226MH1983PLC165499 Regd. Office: 209-210, Arcadia Building, 195, Nariman Point, Mumbai - 400 021

Tel.: 022-40198600, Fax: 022-40198650; Website: www.winrocommercial.com; Email: winro.investor@gcvl.in ent of Audited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2023.

Statement of Addition Standardine & Consolidated Financial Results for the Quarter and fear ended march 31, 2023							
_					(Rs. Ir	n Lakhs exc	cept Sr.no 7)
Sr			Standalon	ie	C	Consolidate	d
No	o. Particulars	Quarter Ended March 31, 2023 (Audited)	Year ended March 31, 2023 (Audited)	Quarter Ended March 31, 2022 (Audited)	Quarter Ended March 31, 2023 (Audited)	Year ended March 31, 2023 (Audited)	Quarter Ended March 31, 2022 (Audited)
_1	) Total Income	(13,013.21)	13,426.79	14,734.35	(13,013.21)	13,426.79	14,734.35
2	) Net profit/ (loss) before Tax #	(13,484.97)	11,826.58	14,400.13	(13,484.97)	11,826.58	14,400.13
3	) Net profit/ (loss) after Tax #	(11,425.76)	9,322.40	12,798.63	(13,811.63)	8,237.79	13,462.71
4	) Total Comprehensive income {Comprising Net Profit (after tax) and Other Comprehensive Income (after tax)}	(12,694.73)	7,440.95	24,991.64	(16,675.49)	6,676.71	14,935.21
5	) Equity Share Capital (Face value of Rs 10/- each)	125.25	125.25	125.25	125.25	125.25	125.25
6	Reserves (Excluding Revaluation Reserves as shown in the Audited Balance sheet)		1,24,840.51			1,20,666.75	
7	) Earning per share (of Rs 10/- each)			1			
	<ul><li>(a) Basic (not annualised except year ended)</li><li>(b) Diluted (not annualised except year ended)</li></ul>	(912.21) (912.21)	744.28* 744.28*	1,021.81 1,021.81	(1,102.69) (1,102.69)	657.69* 657.69*	1,074.83 1,074.83

Annualised

The Company does not have Exceptional / Extraordinary items to report for the above periods. Notes:

The above audited financial results for the quarter and year ended March 31 2023 have been reviewed by the Audit committee and on its  $recommendation\ have\ been\ approved\ \ by\ the\ Board\ of\ directors\ at\ its\ meeting\ held\ on\ May\ 26,2023.$ 

2) The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and year ended March 31, 2023 filed with the Stock Exchanges under the Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulation, 2015, as amended. The full format of the said 'Financial Results' are available on the website of Stock Exchange "www.bseindia.com." and on Company's website "www.winrocommercial.com."

For and on behalf of the Board of Directors

Dated: May 26, 2023 Place: Mumbai

DIN: 00055823

ठिकाणः इंदौर

वंदना ठक्क ठिकाण: चेन्नई,

विपादि इक्षीटास स्मॉल फायनान्स बँक लि. (पुर्वीची इक्षीटास फायनान्स लि.) कॉर्पोरेट कार्यालय: क्र.७६९. स्पेन्सर प्लाझा, ४था मजला, फेझ-२, अन्ना सलाई, चेन्नई-६००००२. द्र.:०४४-४२९९५०००, ०४४-४२९९५०५०

# सरफायदी कायदा २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) अधिनियम, २००२ च्या नियम ८(६) अन्वये

स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी विक्री सूचना

सर्वसामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार, सह-कर्जदार व जामिनदार यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, इक्कीटास स्मॉल फायनान्स बँक लि.च्या प्राधिकृत अधिकाऱ्याकडे वास्तविक ताबा असलेल्या खालील तारण स्थावर मालमत्तेची **इकीटास स्मॉल फायनान्स बँक लि**.ची देय रकमेच्या वसुलीकरिता **जसे आहे जेथे आहे, जसे ज्या स्थितीत आहे** त्यानुसार २७.०६.२०२३ रोजी विक्री केली जाईल.

104.1-14 (1-11 1 12/1 1/11 1/17)	
कर्जदार व जमीनदाराचे नाव आणि पत्ता एकूण	प्रतिभुत मालमत्तेचे वर्णन
देय रक्कम + व्याज	(स्थावर मालमत्ता)
(१) श्रीमती शर्मिला येरुणकर	फ्लॅट क्र.४०८, ४था मजला, बी विंग, शक्ती अपार्टमेंट, गाव तुळींज,
(२) श्री. संतोष उमाजी येरुणकर	नालासोपारा, ता. वसई, जि. पालघर येथील जागेचे सर्व भाग व खंड.
दोघांचा निवासी पत्ता: फ्लॅट क्र.बी-४०८, शिवशक्ती अपार्टमेंट,	पृथ्वीशी संलग्न असलेल्या सर्व इमारती आणि संरचनेसह किंवा पृथ्वीशी
तुळींज रोड, महेश पार्क, नालासोपारा (पुर्व), ता. वसई, जि.	संलग्न असलेल्या कोणत्याही गोष्टींशी कायमस्वरूपी जोडलेले, वर्तमान
पालघर–४०१२०९.	आणि भविष्य दोन्ही आणि त्यावर जोडलेले सर्व सुलभ/मामूल अधिकार.
कर्ज खाते क्र.ईएचएलएनएडीएनएम०००१२२२	राखीव किंमत: रु. १३, ९६,०००/ –
दावा देय रक्कम रु. १२,६७,०५४/ - दि.२९.१०.२०१९ रोजी देय	इस्ठे : रु. १,३९,६००/ –
तसेच दिनांक ३०.१०.२०१९ पासून पुढील व्याजासह मासिक	संपर्क व्यक्ती: अनंत आरोलकर - ९९६९२६११७६
दराने, शुल्क आणि खर्च इ. (एकूण थकबाकी रु.२०,७९,०५७/	शैलेश - ८६५२२३४५८५
– दि.२०.०५.२०२३ रोजी).	
	<u>'</u>